

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : विसयो-२०२४/प्र.क्र.०४/विसयो  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२५.

वाचा :

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२२/प्र.क्र.१२०/ विसयो, दि. ०५ जुलै, २०२३.
३. शासन पत्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.०४/विसयो, दि. १२.०१.२०२४ चे कार्यादेश.
४. शासनाचे सम क्रमांकांचे दिनांक १८.१२.२०२४ रोजीचे अर्धशासकीय पत्र.
५. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्रमांक : विसयो-२०२४/प्र.क्र.०४/ विसयो, दिनांक १९ डिसेंबर, २०२४.
६. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्रमांक : विसयो-२०२४/ प्र.क्र.०४/ विसयो, दिनांक ०३ जानेवारी, २०२५.

प्रस्तावना :

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत.

माहे, डिसेंबर, २०२४ पासून सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत करण्यात येत आहे. आता, माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०२५ या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येत आहे.

२. क्षेत्रिय स्तरावरून दिनांक २८.०१.२०२५ पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील DBT पोर्टलवर On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २९,७७,२५० इतकी आहे. त्यापैकी DBT पोर्टलवर Aadhar Validate

झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १९,७४,०८५ इतकी आहे. माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०२५ या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे केवळ DBT पोर्टलवर Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

३. दिनांक २८.०१.२०२५ पर्यंत DBT पोर्टलवर Aadhar Validate झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ९,३५,२९७, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १०,३८,७८८ इतकी असून अशा Aadhar Validate झालेल्या एकूण १९,७४,०८५ लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०२५ या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता रु. ६१०.०० कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहू योजनांकरीता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे :-

(रुपये कोटीत)

अ.क्र.	योजनेचे नांव/ लेखाशीर्ष/ संगणक सांकेतांक	सन २०२४-२५ साठी एकूण मंजूर तरतूद	दि.०३.०१.२०२५ रोजीच्या शा.नि.अन्वये SNA खात्यात वर्ग केलेला निधी	खर्च (SNA खात्यात वर्ग केलेल्या निधीपैकी)	Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांची संख्या	SNA खात्यात वर्ग करावयाचा निधी
१	२	३	४	४	६	७
१	"मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १०४-वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण (०८) (०९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम) (२२३५ अे २९४) ५०-इतर खर्च"	२२१५.९४	१४६.००	१३३.८१	७,२९,६०७	२२०.००
२	"मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७८९ अनुसूचित जाती उपयोजना, (०१) वृद्ध, दुर्बल व निराधारांना अनुदान, (०१) (०१) संजय गांधी निराधार अनुदान योजना (अजाउयो) (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १३४) "	४७५.००	२६.००	२३.१५	१,२८,३४३	४०.००
३	"मागणी क्रमांक टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (ओटीएसपी), (०२) (०३) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १६१) "	३००.००	१४.१३	१३.४४	७७,३४७	२५.००

४	"मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १०४- वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण (०८) (०७) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (कार्यक्रम) (२२३५ ३११२), ५०-इतर खर्च"	४०४०.६४	१८०.००	१६९.१९	८,३८,३७६	२६०.००
५	"मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७८९ अनुसूचित जाती उपयोजना, (०१) वृद्ध, दुर्बल व निराधारांना अनुदान, (०१) (०२) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (अजाउयो) (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १४३) "	८५०.००	२७.१०	२५.२१	१,२७,६४५	४०.००
६	"मागणी क्रमांक टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (ओटीएसपी), (०२) (०४) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (कार्यक्रम), ५०- इतर खर्च, (२२३५ सी १७२)"	५५०.००	१४.९०	१२.९६	७२,७६७	२५.००
	<b>एकूण</b>	<b>८४३१.५८</b>	<b>४०८.१३</b>	<b>३७७.७६</b>	<b>१९,७४,०८५</b>	<b>६१०.००</b>

४. वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. द्वारे करण्याबाबत महाआयटी कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी.

५. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ DBT पोर्टलवर Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा/तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांसाठीचा निधी बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे Aadhar अद्ययावत करण्यासाठी तालुका/मंडळस्तरावर विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुनःश्च सुचित करण्यात येत आहे. DBT पोर्टलवर On Board + Aadhar Validate न झाल्याच्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिल याची दक्षता घेण्यात यावी.

६. या अर्थसहाय्याबाबत सह सचिव ( अर्थसंकल्प ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव (रोख शाखा) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील. वित्त विभाग शासन निर्णय, दिनांक १२.०१.२०२३ नुसार

सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे. त्यांनी सदर अर्थसहाय्य म.को.नि. ४४-अ मधील नमुन्यातील देयकान्वये आहरीत करावे.

७. हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०२०७१५०६५६८१२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सो.ना. बागुल )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. संचालक, महाआयटी कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई.
११. निवड नस्ती, विसयो .